

बालकांची आधार नोंदणी प्रक्रिया

1. Child Enrolment Client (CEL) एप्लीकेशन ओपन केल्यानंतर Home page येईल.
2. मुख्यसेविकेला देण्यात आलेले बायोमेट्रिक डिव्हाइस टॅबलेटला जोडावे.
3. त्यावरील Enrolment Tab वर Click करावे. त्यानंतर उघडणाऱ्या पानावरील प्रत्येक चौकटीत खालीलप्रमाणे मजकूर भरावा.
4. Name: बालकाचे नाव भरावे.
5. Date of Birth: बालकाची जन्मतारीख भरावी
6. Gender- बालकाचे लिंग (स्त्री / पुरुष) टाकावे.
7. Mobile for Enrolment confirmation: नोंदणीविषयक माहिती प्राप्त होणेसाठी पालकांचा मोबाईल क्रमांक भरावा.
8. Enrolment Location: नोंदणी करण्यात येणाऱ्या बालकाचे Location Pin Code म्हणजेच बालकाच्या नोंदणीसाठी देण्यात आलेल्या पत्त्यावरील पिन कोड भरावा.
9. Mother Aadhaar: आधार नोंदणी करण्यात येणाऱ्या बालकाच्या मातेचा आधार क्रमांक उपलब्ध असल्यास भरावा.
10. Father Aadhaar: आधार नोंदणी करण्यात येणाऱ्या बालकाच्या पित्याचा आधार क्रमांक उपलब्ध असल्यास भरावा.
11. Photograph: आधार नोंदणी करण्यात येणाऱ्या बालकाचा फोटो काडावा.
12. Document Type: येथे बालकाचे जन्म प्रमाणपत्र असल्यास ते select करावे व त्याचा Photo घ्यावा व तो अपलोड करावा.
13. Guardian Biometric: आधार नोंदणी करण्यात येणाऱ्या बालकाच्या पालकाचे बायोमेट्रिक करिता Thumb Impression घ्यावे.

14. सगळी माहिती भरून झाल्यावर Review या बटणावर Click करावे.
15. नविन उघडलेल्या पानावर बालकाची भरलेली सर्व माहिती दिसेल.
16. दिसणारी सर्व माहिती आधार नोंदणी करण्यात येणाऱ्या बालकाच्या पालकांना मोठ्याने वाचुन दाखवुन पडताळणी करावी.
17. त्यानंतर Operator Authentication वर मुख्यसेविकेने (Operator) आपले बायोमेट्रीक करावे.
18. त्यानंतर Complete Enrolment या बटणावर click करावे.